

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-१०/२००८/प्रक्र. ६९७/विजाभज-१**  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२  
दिनांक: २४ जून, २०१३

**वाचा -**

- १) शासन निर्णय क्रमांक: समाजकल्याण, सांस्कृतिक व क्रीडा विभाग क्रमांक: सीबीसी-१०/२००८/ प्र.क्र.६९७/ मावक-५ दि. १३ जानेवारी २००९
- २) मिनीस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स, भारत सरकार यांचे ऑफीस मेमोरेन्डम क्रमांक ३६०३३/१/२०१३ इएसटी (आरईएस), दिनांक २७/०५/२०१३

**प्रस्तावना -**

महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसुचीत जमाती, (वि.जा) भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम, २००१ (सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/ गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत. उच्च व उन्नत व्यक्ती/गटासाठी राज्यशासनाने शासन निर्णय दिनांक १३ जानेवारी, २००९ अन्वये कौटुंबिक उत्पन्न मर्यादा, केंद्रशासनाच्या धर्तीवर रु.४.५० लाख एवढी निश्चित केलेली आहे. तसेच सदर शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाकडून यापुढे ज्या-ज्या वेळी उत्पन्न मर्यादेत वाढ केली जाईल, तीच उत्पन्न मर्यादा यापुढे महाराष्ट्र राज्यातील आरक्षण सोयी सवलतीकरीता उन्नत व प्रगत गट/व्यक्ती याकरिता लागू राहील असा निर्णय ही घेण्यात आलेला आहे. केंद्रशासनाने इतर मागासप्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी उत्पन्न मर्यादा रु.४.५० लक्ष वरून रु.६.०० लक्ष एवढी वाढ केलेली आहे. सदर उत्पन्न मर्यादेत केलेली वाढ राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासप्रवर्ग यामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय -

१) राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग यामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता नॉन क्रिमीलेअरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा ही रु. ४.५० लक्ष वरून रु.६.०० लक्ष इतकी वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ज्यांचे उत्पन्न मागील सलग तीन आर्थिक वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी रु.६.०० लाखापेक्षा जास्त आहे अशांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

२. तसेच, केंद्रशासनाने इतर मागासप्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्यांचेकडील दिनांक २७/०५/२०१३ च्या ऑफीस मेमोरेन्डम नुसार उत्पन्न मर्यादेत वाढ करून ती रु.६.०० लाख वार्षिक करण्यात आलेली आहे (सदर ऑफीस मेमोरेन्डम ची प्रत केंद्र शासनाच्या मिनीस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स, भारत सरकार च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे). केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आरक्षण व सेवा विषयक लाभासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राशी संबंधित जी इतर मागासवर्गीयांची यादी निश्चित केलेली आहे त्यांना रु.६.०० लाख एवढी वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहिल.

३. सदर आदेश हे दि. १६/०५/२०१३ पासून अंमलात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२४१५३२२९१२२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कि.पां.वडते)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा. मंत्री सा.न्या यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. राज्यमंत्री सा.न्या यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

६. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
७. मा. प्रधान सचिव, महसूल व वन/वित्त / नियोजन / ग्रामविकास /गृह निर्माण/ उद्योग, उर्जा व कामगार/उच्च व तंत्रशिक्षण / वैद्यकीयशिक्षण व औषधी द्रव्ये/ कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मा. सचिव,सा.न्या. यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई(प्रसिध्दीसाठी)
१०. संचालक वि.जा.भ.ज, इ.मा. व वि.मा.प्र कल्याण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे
११. सर्व मंत्रालयीन विभाग
१२. सर्व विभागीय आयुक्त
१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१५. व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मुंबई
१६. व्यवस्थापकीय संचालक,म.रा. इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ, मुंबई
१७. सर्व उपविभागीय अधिकारी
१८. सर्व तहसिलदार
१९. संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई
२०. संचालक, उच्च शिक्षण, पुणे
२१. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
२२. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग
२३. सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग
२४. सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
२५. सर्व अध्यक्ष, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
२६. सर्व कार्यासन अधिकारी,सा.न्या. व वि.स.वि. मंत्रालय, मुंबई

\*\*\*\*\*